



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ५, अंक ४५]

सोमवार, एप्रिल ८, २०१९/चैत्र १८, शके १९४१

[पृष्ठे ६, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ११८

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

सार्वजनिक बांधकाम विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३० मार्च २०१९.

अधिसूचना

महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम.

क्रमांक खाक्षेस. २०१९/प्र.क्र.२७/रस्ते-९अ.— ज्याअर्थी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई आणि मे. सायन-पनवेल टोलवेज प्रा.लि. ज्यांचे नोंदणीकृत कार्यालय “आय.व्ही.आर.सी. एल. हाऊस, ३५, सुयोजना को-ऑप.हौ.सो., कोरेगाव पार्क, पुणे ४११ ००१” येथे आहे, यांचेमध्ये खाजगीकरणांतर्गत बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बी.ओ.टी.) या तत्वावर सायन-पनवेल विशेष राज्यमार्ग या रस्त्याचे किलोमीटर १४०/६९० (बी.ए.आर.सी. जंक्शन) ते किलोमीटर ११५/८०० (कळंबोली जंक्शन) मजबूतीकरण व सुधारणा तसेच सदर रस्त्याचे परिरक्षण, देखभाल व दुरुस्ती करणे (यापुढे “सदर रस्ता” म्हणून संबोधण्यात येईल.) या कामाकरिता सदर प्रकल्पाचा करारनामा दिनांक १९ जानेवारी २०११ रोजी साक्षांकित करण्यात आला होता व यानंतर यांचेमध्ये सर्व करारनामे झालेले होते ;

आणि ज्याअर्थी सदर करारनाम्यानुसार सदर रस्त्याचे बांधकाम, वापर व देखभाल दुरुस्ती करता १७ वर्षे ५ महिने इतका सवलत कालावधी ३ वर्षांच्या बांधकाम कालावधीसह उद्योजकास ३० मे २०११ या प्रकल्प सुरू होण्याच्या दिनांकापासून मंजूर करण्यात आलेला होता ;

आणि ज्याअर्थी महाराष्ट्र शासनाची अशी धारणा होती की, सदर रस्त्याचे बांधकाम, वापर आणि देखभाल दुरुस्ती ही जनतेला दिलेली विशेष सेवा आहे, आणि त्यामुळे सदर रस्त्यावर कि.मी. ११८/०२५ (कामोठे जवळ पुणेकडील दिशेने) आणि कि.मी. ११९/४७५ (कोपरा-मुंबईकडील दिशेने) येथे पथकर स्थानके उभारून पथकर आकारणे व वसुली करणे महाराष्ट्र शासनास योग्य वाटते ;

आणि ज्याअर्थी महाराष्ट्र शासनाने शासन अधिसूचना, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक खाक्षेस-२००६/प्र.क्र. १८१ (भाग-३)/रस्ते-९अ, दिनांक ३ जानेवारी २०१५ अन्वये दिनांक ६ जानेवारी २०१५ पासून दिनांक ३० जून २०१५ पर्यंत सदर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर पथकर शुल्क आकारले होते, त्यानंतर दिनांक ३० जून २०१५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५, दिनांक २८ जुलै २०१६,

(१)

दिनांक १८ ऑक्टोबर २०१६, दिनांक ३० नोव्हेंबर २०१६, दिनांक ३ मार्च २०१७, दिनांक २० मे २०१७, दिनांक ७ ऑगस्ट २०१७, दिनांक ८ नोव्हेंबर २०१७, दिनांक ११ मे २०१८, दिनांक ३ ऑगस्ट २०१८ व दिनांक १ डिसेंबर २०१८ च्या अधिसूचनांन्वये ३१ मार्च २०१९ पर्यंत पथकर शुल्क आकारले होते ;

आणि ज्याअर्थी दिनांक २९ डिसेंबर २०१७ रोजी संध्याकाळी ६-०० वाजता उद्योजकामार्फत प्रकल्प एकतर्फी सोडून देण्यात येऊन पथकर वसुली थांबविण्यात आली होती ;

आणि ज्याअर्थी सदरील पथकर वसुली बंद पडल्याने पथकर वसुलीच्या उत्पन्नातील होणारे शासनाचे नुकसान टाळण्यासाठी, सदरील पथकर नाक्यावर पथकर वसुलीसाठी नियमित कंत्राटदार नेमण्यात आला आहे ;

आणि ज्याअर्थी, सदर पथकर वसुली करण्यास कार्यकारी अभियंता, बहुमजली इमारती बांधकाम विभाग, कुर्ला यांना प्राधिकृत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे ;

आणि ज्याअर्थी, वरील बाब विचारात घेता, पथकर वसुलीचा कालावधी महाराष्ट्र शासनाने ३१ मार्च २०२० पर्यंत विस्तार करणे योग्य वाटते ;

आणि त्याअर्थी, महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम (१९५८ चा ६५) याच्या कलम-२० ची पोट-कलमे (१-अ), (१-ब), (१-क), (१-ड) आणि (१-इ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या आणि त्याला समर्थनीय करणाऱ्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे घोषित करते की, खाजगीकरणाच्या माध्यमातून बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बी.ओ.टी.) या तत्त्वावर कार्यकारी अभियंता, बहुमजली इमारती बांधकाम विभाग, कुर्ला यांना तात्पुरत्या स्वरूपात नेमलेल्या कंत्राटदारामार्फत सायन-पनवेल विशेष राज्यमार्ग या रस्त्याचे किलोमीटर १४०/६९० (बी. ए. आर. सी. जंक्शन) ते किलोमीटर ११५/८०० (कळंबोली जंक्शन) या लांबीमध्ये मजबूतीकरण व सुधारणा केलेल्या रस्त्याचा वापर करणाऱ्या व खालील अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये अनुक्रमे विनिर्दिष्ट केलेल्या प्रकाराच्या मोटार वाहनांवर आणि वाहनांकडून ओढून नेल्या जाणाऱ्या, अनुयानांवर अनुसूचीच्या स्तंभ (३) मध्ये त्यांच्या समोर विनिर्दिष्ट केलेल्या दराने दिनांक १ एप्रिल २०१९ पासून ते दिनांक ३१ मार्च २०२० पर्यंतच्या कालावधीसाठी सायन-पनवेल या विशेष राज्य मार्गावरील कि.मी. ११८/०२५ (कामोटे जवळ पुणेकडील दिशेने) व कि.मी. ११९/४७५ (कोपरा-मुंबईकडील दिशेने) येथे बांधण्यात आलेल्या पथकर वसुली स्थानकावर पथकर शुल्क वसुली करण्याकरिता प्राधिकृत करण्यात येत आहे.

अनुसूची

अनुक्रमांक (१)	वाहनाचा प्रकार (२)	पथकराचे प्रतीफेरीचे दर रुपये १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० (३)
१	स्कूटर, मोटार सायकल किंवा इतर दुचाकी वाहने, वाहनचालक वगळून ३ आसनी प्रवासी रिक्क्षा, ट्रॅक्टर व रिकाम्याट्रॉलीसह ट्रॅक्टर.	पथकर नाही.
२	मोटार वाहन अधिनियम, १९८८ (१९८८ चा ५९) मध्ये नमूद केल्याप्रमाणे हलकी मोटार वाहने (अ) कार, जीप, टाटासुमो, कमांडर, ट्रॅक्स, वाहनचालक वगळून सहा आसनी प्रवासी रिक्क्षा, व इतर तत्सम (चालक वगळून १२ पर्यंत प्रवासी क्षमता असलेली) वाहने;	पथकर नाही.
	(ब) मिनी बस किंवा तत्सम वाहने (चालक वगळून १२ पेक्षा जास्त पण २० प्रवासी क्षमते पर्यंत) आणि क्रमांक ३, ४ व ५ येथे नमूद केलेल्या वाहनांव्यतिरिक्त मालवाहतूक करणारी वाहने.	७५
३	ट्रक (दोन आसांचे), बस.	१६०
४	मोटार वाहन अधिनियम, १९८८ मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे व अनुक्रमांक ३ मध्ये नमूद केलेले ट्रक वगळून ३ आसांची अवजड वाहने.	२५०
५	मोटार वाहन अधिनियम, १९८८ मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे आणि अनुक्रमांक ३ व ४ मध्ये नमूद केलेली वाहने वगळून ३ पेक्षा अधिक आसांची वाहने. उदा. ट्रक-ट्रेलर, इत्यादी.	३४०

- (१) वरील दर्शविलेल्या पथकर नाक्यावर पथकर शुल्क गोळा करण्याचा व पथकर शुल्काची संपूर्ण रक्कम ठेव खात्यात जमा करण्याचा हक्क कार्यकारी अभियंता, बहुमजली इमारती बांधकाम विभाग, कुर्ला, मुंबई यांना प्रदान करण्यात आला आहे.
- (२) खालील वाहनांना पथकरातून सूट देण्यात येईल.—
 - (१) भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यांचे राज्यपाल व वाहनांना लाल दिवा अनुज्ञेय असलेल्या अतिमहत्वाच्या लोकप्रतिनीधींची वाहने.
 - (२) लोकसभा व राज्यसभेचे विद्यमान सदस्य तसेच महाराष्ट्र विधानसभा व महाराष्ट्र विधानपरिषदेचे विद्यमान सदस्य प्रवास करीत असलेली वाहने.
 - (३) महाराष्ट्र विधानसभा व महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सदस्य व लोकसभा व राज्यसभेचे माजी सदस्य.
 - (४) कार, जीप, टाटासुमो, कमांडर, ट्रॅक्स, वाहनचालक वगळून सहा आसनी प्रवासी रिक्षा, व इतर तत्सम (चालक वगळून १२ पर्यंत प्रवासी क्षमता असलेली) वाहने;
 - (५) महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या (एस.टी.) प्रवासी बसेस.
 - (६) स्कूल बसेस.
 - (७) केंद्र व राज्य शासनाची वाहने
 - (८) लष्कराच्या मालकीची वाहने.
 - (९) पोलीस विभागाची वाहने.
 - (१०) टपाल आणि तार खात्याची वाहने.
 - (११) रुग्णवाहिका.
 - (१२) शववाहिका.
 - (१३) अग्निशमन दलाची वाहने.
 - (१४) तळोजा एम.आय.डी.सी. कडून येणाऱ्या रस्त्यावरील सर्वप्रकारची वाहने.
- (३) पथकर दराचा फलक पथकर नाक्यावर सर्वाना दिसेल अशा पद्धतीने लावण्यात यावा. तसेच वाहन धारकांस प्रत्येक वेळी पथकर शुल्क वसुलीची संगणकिकृत पावती देण्यात यावी.
- (४) इलेक्ट्रॉनिक माहिती फलक पथकर नाक्यावर सर्वाना दिसेल अशापद्धतीने लावण्यात यावा.

टिपा.—

पथकर शुल्काच्या दरामध्ये खालील प्रमाणे सूट देण्यात येईल :—

- (१) पथकराच्या ५० कुपन्सची पुस्तिका आगावू खरेदी करणाऱ्यास पुस्तिकेच्या किमतीमध्ये १० टक्के सवलत देण्यात येईल.
- (२) पथकराच्या १०० कुपन्सची पुस्तिका आगावू खरेदी करणाऱ्यास पुस्तिकेच्या किमतीमध्ये २० टक्के सवलत देण्यात येईल.
- (३) वारंवार प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी परतीच्या प्रवासाचे व दैनिक पासाचे दर हे त्या वाहनाच्या एकेरी प्रवास दराच्या अनुक्रमे दीडपट व अडीच पट राहतील. परतीच्या प्रवासाचा पास व दैनिक पास हा ज्या दिवशी पास काढला जाईल त्या दिवशीच्या रात्री १२-०० वाजेपर्यंत ग्राह्य राहील.
- (४) मासिक पासाचे दर एकेरी प्रवास दराच्या ५० पट राहतील.
- (५) मासिक पास काढलेल्या दिनांका पासून ३० दिवस वैध राहील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

र. घो. जावळकोटी,
शासनाचे अवर सचिव.

PUBLIC WORKS DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032, dated the 30th March 2019

NOTIFICATION**MAHARASHTRA MOTOR VEHICLES TAX ACT.**

No.PSP-2019/C.R.27/Road-9A.— Whereas, the Governor of Maharashtra in his executive capacity for the Government of Maharashtra, represented by the Public Works Department, Government of Maharashtra and M/s. Sion-Panvel Tollways Private Limited, Pune having its registered office at I.V.R.C.L. House, 35, Suyojana Co-op. Hsg. Society, Koregaon Park, Pune 411 001 had entered into Concession Agreement, on the 19th January 2011 including all the subsequent agreements entered between them, for improvement of the Sion-Panvel Special State Highway by construction, operation and maintenance thereof from kilometer 140/690 (B.A.R.C. Junction) to kilometer 115/800 (Kalamboli Junction) (hereinafter referred to as "the said road") under the "Built, Operate and Transfer (B.O.T.) Scheme" by M/s. Sion-Panvel Tollways Private Limited ;

And whereas, as per the said agreement, the concession period of 17 years and 5 months including the construction period of three years was granted to the concessionaire for improvement of the Sion-Panvel Special State Highway for construction, operation and maintenance from the date of commencement of the work *i.e.*, the 30th May 2011 ;

And whereas, the Government of Maharashtra was of the opinion that the improvement of the Sion-Panvel Special State Highway for construction, operation and maintenance thereof is the special service to the public and therefore after completion of the said work of improvement of the Sion-Panvel Special State Highway from kilometre 140/690 (B.A.R.C. Junction) to kilometer 115/800 (Kalamboli Junction), considered it expedient to levy and collect the toll at the toll collection centres constructed at kilometers 118/025 (near Kamothe-towards Pune) and 119/475 (Kopra-towards Mumbai) ;

And whereas, the Government of Maharashtra had, *vide* Government Notification, Public Works Department, No. PSP-2006/CR-181(Part-3)/Road-9A, dated the 3rd January 2015, levied toll on the vehicles passing over the said road, with effect from the 6th January 2015 to the 30th June 2015 and thereafter, *vide* Notifications dated the 30th June 2015, 31st December 2015, 28th July 2016, 18th October 2016, 30th November 2016, 3rd March 2017, 20th May 2017, 7th August 2017, 8th November 2017, 11th May 2018, 3rd August 2018 and 1st December 2018 upto 31st March 2019 ;

And whereas, M/s. Sion-Panvel Tollways Private Limited has unauthorizedly terminated the concession agreement and has abandoned the project and stopped the toll collection at 6-00 PM on 29th December 2017 ;

And whereas, the Public Works Department has appointed a agency to collect toll on behalf of Government of Maharashtra in order to curb the losses to government on account of stopage of toll collection ;

And whereas, Government of Maharashtra considers it expedient to authorise the Executive Engineer, Multi-Storeyed Buildings Construction Division, Kurla to collect the toll ;

And whereas, in view of the above, Government of Maharashtra considers it expedient to extend the said period upto the 31st March 2020 ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (1-A), (1-B), (1-C), (1-D) and (1-E) of section 20 of the Maharashtra Motor Vehicles Tax Act (LXV of 1958), the Government of Maharashtra hereby declares that the toll shall be levied, on the classes of motor vehicles specified in column (2) of the Schedule appended hereto and on the trailers drawn by such motor vehicles, passing over the said road improved under the "Built, Operate and Transfer (B.O.T.) Scheme" by Executive Engineer, Multi-Storeyed Buildings Construction Division, Kurla through the temporary toll collection agency appointed for this purpose, at the rates specified against each of the said motor vehicles, and collected at the toll collection centres constructed at kilometres 118/025 (near Kamothe-towards Pune) and 119/475 (Kopra-towards Mumbai) on the said road for the period commencing from the 1st April 2019 and ending on 31st March 2020.

Schedule

Serial Number	Particulars of Motor Vehicles	Rate of toll per trip (in Rupees)
		1st April 2019 to 31st March 2020
(1)	(2)	(3)
1	Scooter, Motor Cycle, Moped or any other Two-Wheeler, Tractor and Tractor with unladen trolley, Auto-Rickshaw permitted to carry three passengers excluding driver.	NIL
2	Light motor vehicles as defined in the Motor Vehicles Act, 1988 (59 of 1988),-	
	(a) Car, Jeep such as Tata Sumo, Trax, Commander and any other similar vehicles (having carriage capacity upto twelve passengers excluding driver) and Six Seater Auto-Rickshaw (Tum-Tum);	NIL
	(b) Mini Bus or any other similar vehicles having carriage capacity of more than twelve and upto twenty passengers excluding driver and goods carriage vehicles except vehicles covered by entries at serial numbers 3, 4 and 5.	75
3	Trucks (two axles), Buses.	160
4	Heavy goods vehicles and heavy passenger motor vehicle defined in the Motor Vehicles Act, 1988(59 of 1988), such as three axle vehicles except vehicles covered by the entries at serial number 3 above.	250
5	Heavy goods vehicles and heavy passenger motor vehicles as defined in the Motor Vehicles Act, 1988 (59 of 1988), such as Truck-Trailer combination, multi-axle vehicles having more than three axles and except vehicles covered by the entries at serial numbers 3 and 4 above.	340

- For the purpose of this notification, Executive Engineer, Multistoreyed Building Construction Division, Kurla, Mumbai is authorized to collect at the toll and retain the amount in deposit head.
- The following types of vehicles are exempted from payment of toll, namely :—
 - VVIP vehicles carrying President of India, Vice-President of India, Governor of State, Public Representatives entitled for red lamp on their vehicles.

- (ii) Vehicles carrying sitting Members of Parliament, Maharashtra Legislative Assembly and Maharashtra Legislative Council.
 - (iii) Vehicles carrying Ex-Members of Parliament, Maharashtra Legislative Assembly and Maharashtra Legislative Council.
 - (iv) Car, Jeep such as Tata Sumo, Trax, Commander and any other similar vehicles (having carriage capacity upto twelve passengers excluding driver) and Six Seater Auto-Rickshaw (Tum-Tum).
 - (v) Buses of the Maharashtra State Road Transport Corporation (ST).
 - (vi) School Buses.
 - (vii) State and Central Government vehicles.
 - (viii) Defence vehicles.
 - (ix) Police Department vehicles.
 - (x) Post and Telegraph Department vehicles.
 - (xi) Ambulances.
 - (xii) Hearses.
 - (xiii) Fire fighting vehicles.
 - (xiv) All vehicles coming from Taloja MIDC road.
3. The above-mentioned rates shall be displayed on boards clearly visible to the people in the vicinity of the toll collection centres. A computerised toll receipt shall be issued on each and every occasion of recovery of toll.
4. Electronic Display Board shall be installed in vicinity of toll collection centres.

Notes.— Concessions in rates of toll are as given below, namely :—

- (i) 10 per cent. rebate will be given to the purchaser of booklet containing 50 coupons in advance.
- (ii) 20 per cent. rebate will be given to the purchaser of a booklet containing 100 coupons in advance.
- (iii) For frequently travelling vehicles, return and daily pass will be 1.5 times and 2.5 times of their respective one way travel rates. Return journey pass and daily pass will be valid upto 12-00 hours at midnight for the day of issuing the pass.
- (iv) Rate of monthly pass will be 50 times of their respective one-way travel rates.
- (v) The monthly pass will be effective till 30 days from the date of issue.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. G. JAWALKOTTI,
Under Secretary to Government.